



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक ४७(२)]

मंगळवार, जून ९, २०२०/ज्येष्ठ १९, शके १९४२

[पृष्ठ २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १२७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ जून २०२०.

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२

क्रमांक मूवक. १५२०/प्र.क्र. ४५/कराधान-१.—महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम २६ख च्या खंड (दोन) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र निर्धारणेकरीता प्रकरणांच्या निवडीचा निकष (संभाव्य महसूल प्राप्तीच्या आधारे) तयार करणारी योजना, २०१८ मध्ये आणखी सुधारणा करणारी खालील योजना तयार करित आहे, म्हणजेच :—

१. या योजनेस महाराष्ट्र निर्धारणेकरीता प्रकरणांच्या निवडीचा निकष (संभाव्य महसूल प्राप्तीच्या आधारे) तयार करणारी (सुधारणा) योजना, २०२० असे संबोधण्यात येईल.

२. महाराष्ट्र निर्धारणेकरीता प्रकरणांच्या निवडीचा निकष (संभाव्य महसूल प्राप्तीच्या आधारे) तयार करणारी योजना, २०१८, च्या खंड ६ मध्ये उप खंड (दोन) मध्ये पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल, म्हणजेच :—

“परंतु, अधिनियमाच्या कलम १६ च्या पोटकलम (६क) नुसार ज्या व्यापाऱ्याची नोंदणी रद्द झाल्याचे समजले जाते असे प्रकरण, १ एप्रिल २०१७ रोजी किंवा त्यानंतर चालू होणाऱ्या व ३० जून २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी संपणाऱ्या कालावधीमध्ये, रुपये दोन लाख पन्नास हजार किंवा जास्त संभाव्य महसूल परिगणित करण्यात आलेली प्रकरणे, निर्धारणेकरीता निवडण्यात येतील.”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. वि. दिपटे,

शासनाचे उप सचिव.

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Raiguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400032, dated the 9th June, 2020.

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT. 1520/C.R. 45/Taxation-1.—In exercise of the powers conferred by clause (ii) of section 26B of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby, makes the following Scheme further to amend the Maharashtra Criteria for Selection (on the basis of probable revenue earnings) of the cases for Assessment Scheme, 2018, namely :—

1. This Scheme may be called the Maharashtra Criteria for Selection (on the basis of probable revenue earnings) of the cases for Assessment (Amendment) Scheme, 2020.

2. In clause 6 of the Maharashtra Criteria for Selection (on the basis of probable revenue earnings) of the cases for Assessment Scheme, 2018, in sub-clause (2), the following proviso shall be inserted, namely:—

“Provided that, cases having probable revenue earnings of rupees two lakh and fifty thousand or more for the period starting on or after 1st April 2017 and ending on or before 30th June 2017, in case of the dealers whose registration is deemed to have been cancelled under sub-section (6A) of section 16 of the Act, shall be selected for the assessment.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. V. DIPTE,

Deputy Secretary to Government.